

राज्यातील साखर कारखान्यांच्या बॅग्स आधारित सहवीजनिर्मितीसाठी प्रकल्पांकडून महावितरण यांना वीज विक्री करण्यात आलेल्या प्रति युनिट विजेसाठी रु.१.५० प्रमाणे एकूण ०२ साखर कारखान्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्र. ससाका ०९२४/प्र. क्र.९७/३ स
मंत्रालय, सहावा मजला, विस्तार इमारत,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई - ४०० ०३२
दि. १६ जानेवारी, २०२५

- संदर्भ : १. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक: ससाका २०२४/प्र.क्र. ०८/३ स दि.०७.०३.२०२४.
२. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक: ससाका २०२४/प्र.क्र. ०८/३ स दि. २६.०६.२०२४.
३. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. साआ/उपप/कक्ष-१०/सहवीज अनुदान/श्री. सिध्देश्वर ससाका/अं. मंजुरी/३५२/२०२४. दि. १४.१०.२०२४.
४. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. साआ/उपप/कक्ष-१०/सहवीज अनुदान/जयहिंद शुगर/अं. मंजुरी/३५८/२०२४. दि. १५.१०.२०२४.

प्रस्तावना :

राज्यातील साखर कारखान्यांच्या बॅग्स आधारित सहवीजनिर्मितीसाठी प्रकल्पांकडून महावितरण यांना वीज निर्यात करण्यात आलेल्या प्रति युनिट विजेसाठी रु. १.५० इतके अनुदान रु.६.०० प्रति युनिट मर्यादेपर्यंतच १ वर्षासाठीच उपलब्ध करून देण्यास शासनाच्या संदर्भ क्र.१ येथील दि.०७.०३.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली व संदर्भ क्र. २ येथील दि.२६.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये त्याबाबतच्या अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने प्रस्तावांची छाननी करून विहित नमुन्यामध्ये सदर योजनेंतर्गत अनुदानास पात्र असलेल्या २ कारखान्यांचे प्रस्ताव संदर्भ क्र. ३ व ४ येथील पत्रान्वये अंतिम निर्णयासाठी शासनास सादर केले असून, राज्यातील साखर कारखान्यांच्या बॅग्स आधारित सहवीजनिर्मितीसाठी प्रकल्पांकडून महावितरण यांना वीज निर्यात करण्यात आलेल्या वीजेसाठी २ पात्र साखर कारखान्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्यातील साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्पांकडून (सहकारी व खाजगी) महावितरण यांना वीज विक्री करण्यात येत असलेल्या वीजेसाठी प्रति युनिट रु. १.५० प्रमाणे रु. ११,१८,५७,१६६/- (रुपये अकरा कोटी अठरा लक्ष सत्तावण हजार एकशे सहासष्ट फक्त) इतके अनुदान खालील ०२ पात्र साखर कारखान्यांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	कारखान्याचे नाव	सहविज प्रकल्प कार्यान्वित क्षमता मे.वॅट	विज खरेदी करारानुसार निर्धारित विज खरेदी दर प्रति युनिट रु.	गाळप हंगाम २०२३-२४ मधील एकूण विज निर्मिती युनिट	गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये महावितरण ला केलेली विज निर्यात /विक्री युनिट	प्रति युनिट अनुज्ञेय अनुदान रक्कम रु.	गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये निर्यात केलेल्या वीजेसाठी रु. १.५० प्रमाणे अपेक्षित अनुदान (रक्कम रु. कोटीत)
१	२	३	४	५	६	७	८
१	श्री. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, लि. कुमठे, ता. उ. सोलापूर	३८	४.९९	११,९१,८८,७४५	८,३६,८३,२६२	१.०१	८,४५,२०,०९४
२	जयहिंद शुगर प्रा.लि. आचेगांव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर	१८	४.९७	३,८५,९२,५२०	२,६५,४०,८४७	१.०३	२,७३,३७,०७२
		५६		१५,७७,८१,२६५	११,०२,२४,१०९		११,१८,५७,१६६

२. सदर रक्कम "मागणी क्रमांक-व्ही-२, २४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (०३) सहकारी साखर कारखाने, (०३) (०२) सहकारी साखर कारखान्यांना सहायक अनुदान (कार्यक्रम) (२४२५ ०९८९), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर खर्च सन २०२४-२५ करीता मंजूर झालेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. प्रस्तुत प्रकरणी लेखाधिकारी, साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे यांना "आहरण व संवितरण अधिकारी" व संचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय, साखर संकुल, पुणे यांना "नियंत्रण अधिकारी" म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यानुसार लेखाधिकारी, साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे यांनी त्या-त्या साखर कारखान्यांच्या बँकेला व्याज अनुदानाबाबत, निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अनुषंगाने निधी वितरीत करण्याची कार्यवाही करावी.

४. "आहरण व संवितरण अधिकारी" व "नियंत्रण अधिकारी" यांनी सदर तरतुद वितरीत करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका व वित्तीय अधिकार नियमपुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/ प्र.क्र.३०/ २०१३/ विनियम, भाग-२, दि.१७.०४.२०१५ व वित्त विभाग परिपत्रक, क्रमांक: अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५.०७.२०२४ मधील अटी व शर्तीचे तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

५. सदरहू शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५८३/का.१४३१, दि.२९.११.२०२४ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७६१/२०२४/व्यय-२, दि.१२.१२.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून व त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११६१५५११४७३०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरी करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अं.पां.शिंगाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव, (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. संबंधित साखर कारखाने
६. महालेखापाल, महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई.
७. महालेखापाल, महाराष्ट्र (लेखा परीक्षा) मुंबई.
८. निवड नस्ती (कार्यासन ३-स).